

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना स्तर-१ मध्ये जमा असलेली अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्पाबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: अंनियो-२०२६/प्र.क्र.११/सेवा-४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४००० ३२.

दिनांक: १०.०७.२०२६.

- वाचा :** १. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो २०२०/प्र.क्र.७/सेवा-४, दि.३०.०९.२०२२.
२. निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांचे परिपत्रक क्र. PFRDA/२०२५/१६/REG-PF/०२, दि.१७.१०.२०२५.
३. केंद्र शासनाचे वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय यांची अधिसूचना क्र. एफएक्स-४/२/२०२५-पीआर, दि.१३.११.२०२५.

प्रस्तावना :-

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ३०.०९.२०२२ अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्याकरिता त्यांच्या PRAN खात्यात स्तर-१ मध्ये जमा असलेली मासिक अंशदानाची रक्कम संचित निधीसह गुंतवणूक करण्यासाठी निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक (PFM) व गुंतवणूक करावयाच्या योजना (scheme preference) निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

सदर विकल्पासह निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांच्या संदर्भाधीन क्र.२ येथील परिपत्रकान्वये दोन अतिरिक्त विकल्प ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी (Auto Choice Life Cycle Fund) अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांचे संदर्भ क्र.२ च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी (Auto Choice Life Cycle Fund) अंतर्गत कन्झरव्हेटीव्ह लाईफ सायकल निधी (Conservative Life Cycle Funds) LC-25 Scheme व मॉडरेट लाईफ सायकल निधी (Moderate Life Cycle Funds) LC-50 Scheme या पर्यायाचे नावात अनुक्रमे Life Cycle 25-Low (5E/55Y) व Life Cycle 50-Moderate (10E/55Y) असा बदल करण्यात आला आहे.

२. तसेच ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी (Auto Choice Life Cycle Fund) अंतर्गत पुढीलप्रमाणे दोन अतिरिक्त विकल्प उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

a) Life Cycle 75-High (15E/ 55 Y) या विकल्पाअंतर्गत सभासदास वयाच्या ३५ वर्षापर्यंत कमाल ७५% मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व तदनंतर वयाच्या ५५ वर्षापर्यंत १५% च्या मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल. (वयाप्रमाणे गुंतवणूकीच्या प्रमाणाबाबतचे जोडपत्र-१ पहावे.)

b) Life Cycle - Aggressive (35E/ 55 Y) या विकल्पाअंतर्गत सभासदास वयाच्या ४५ वर्षापर्यंत कमाल ५०% मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व तदनंतर वयाच्या ५५ वर्षापर्यंत ३५% च्या मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल. (वयाप्रमाणे गुंतवणूकीच्या प्रमाणाबाबतचे जोडपत्र -२ पहावे.)

३. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना त्यांच्या PRAN खात्यात स्तर-१ मध्ये जमा असलेली अंशदानाची रक्कम गुंतवणूकीकरीता दि.३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार उपलब्ध करून दिलेल्या विकल्पांसह निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांनी उपलब्ध करून दिलेले १) Life Cycle 75- High (15E/55 Y) व 2) Life Cycle -Aggressive (35E/55Y) हे अतिरिक्त विकल्प निवडण्याची मुभा देण्यात येत आहे.

४. याबाबत जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित महाविद्यालये/संस्था यांच्या सेवेत दि.०१ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या/होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेकरीता स्वतंत्र शासन आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरून करावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०७१०१४३५५७०१०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मनिषा यु.कामटे)

शासनाचे उप सचिव.

प्रति,

१) मा.राज्यपाल यांचे सचिव.

२) मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

- ३) मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ४) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) मा.उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ७) सर्व सन्माननीय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य.
- ८) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ९) मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १०) सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ११) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग.
- १२) मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
- १३) महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- १४) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- १५) महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- १६) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- १७) प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- १८) प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
- १९) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- २०) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.
- २१) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- २२) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २३) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
- २४) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली.
- २५) सर्व विभागीय आयुक्त.
- २६) सर्व जिल्हाधिकारी.
- २७) कार्यकारी संचालक, निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण, बी-१४/ए, छत्रपती शिवाजी भवन, कुतुब संस्थागत क्षेत्र, कटवारिया सराय, नवी दिल्ली-११००१६.
- २८) कार्यकारी उपाध्यक्ष, मे.एन.एस.डी.एल.e-Governance Infrastructure Limited, १ला मजला, टाईम्स टॉवर, कमला मिल कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई — ४०००१३.
- २९) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- ३०) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ३१) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई.
- ३२) सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर.
- ३३) संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.
- ३४) सह संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर.
- ३५) वित्त विभागातील सर्व कार्यासने.
- ३६) निवड नस्ती

Life Cycle 75 – High (15 E / 55Y)

Age	Asset Class E	Asset Class C	Asset Class G
Up to 35 years	75	10	15
36	71	11	18
37	67	12	21
38	63	13	24
39	59	14	27
40	55	15	30
41	51	16	33
42	47	17	36
43	43	18	39
44	39	19	42
45	35	20	45
46	32	20	48
47	29	20	51
48	26	20	54
49	23	20	57
50	20	20	60
51	19	18	63
52	18	16	66
53	17	14	69
54	16	12	72
55	15	10	75

Life Cycle – Aggressive (35E/55Y)

Age	Asset Class E	Asset Class C	Asset Class G
Up to 45 years	50	30	20
46	48	28	24
47	46	26	28
48	44	24	32
49	42	22	36
50	40	20	40
51	39	18	43
52	38	16	46
53	37	14	49
54	36	12	52
55	35	10	55